

शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना
होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक
ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच
निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित
होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक :- सीएलएस-२०२१/प्र.क्र.२८/म-३,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- २६ जुलै, २०२१

वाचा :- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्रमांक:- आरएलएफ-११.०३/प्र.क्र.३१०/म-३,
दि.२४.०८.२००४
२) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्रमांक:- आरएलएफ-२०१४/प्र.क्र.३२९/म-३,
दि.०५.०१.२०१६
३) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्रमांक:- सीएलएस-२०१८/प्र.क्र.९८/म-३,
दि.१९.०७.२०१८
४) विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचे क्र.२०१९/मशाका/नै.आ./कावि-२८१७,
दि.१४.१०.२०१९ चे पत्र
५) विभागीय आयुक्त, नाशिक यांचे क्र.निधीमा/२०२१/प्र.क्र.०१/तामे २३(४)/२४३४,
२६६६, दि.०८.०२.२०२१ व दि.११.०२.२०२१ रोजीची पत्रे
६) जिल्हाधिकारी, अकोला यांचे क्र.कक्ष-६(४)/नै.आ./पॅकेज/म.सहा./कावि-४४४/२०२०,
दि.१०.१२.२०२० चे पत्र

प्रस्तावना :-

संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये दहशतवादग्रस्त व दंगलग्रस्त आपदग्रस्तांना मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतची योजना अंमलात आणण्यात आली आहे. या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीचे दर संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आले असून यामध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांचा समावेश करण्यात आलेला आहे. या घटनांव्यतिरिक्त इतर अनेक मानव निर्मित आपत्तीच्या घटना घडतात जेथे अशा घटनांमधील आपदग्रस्तांना सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून तातडीने मदत देणे आवश्यक असते. तथापि अशा प्रकरणी मदत देण्याबाबत शासनाचे कायमस्वरूपी धोरण नसल्यामुळे अशा आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. मा.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी जनहित याचिका क्रमांक ११३/२०१७ मध्ये दिनांक २२.०२.२०१८ रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन वर नमूद घटनेव्यतिरिक्त इतर मानव निर्मित घटनांमध्ये बाधित होणाऱ्या व्यक्तींना मदत देण्यासाठी स्वतंत्र योजना संदर्भाधीन क्र.३ च्या शासन निर्णयान्वये अंमलात आणण्यात आली आहे.

त्यानुसार संदर्भाधीन क्र.४ ते ७ अन्वये विभागीय आयुक्त, औरंगाबाद, जिल्हाधिकारी, अकोला व विभागीय आयुक्त, नाशिक यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार बाधित व्यक्तींना व मृत व्यक्तींच्या वारसदारांना निधी उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती. याप्रकरणी सर्व बाबी विचारात घेऊन शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

शेतामध्ये किटकनाशकाची फवारणी करीत असताना झालेल्या विषबाधेमध्ये मृत झालेल्या खालील तक्त्यात नमूद पाच व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी रु.४.०० लक्ष (रुपये चार लक्ष फक्त) या प्रमाणे रु.२०,००,०००/- (रुपये वीस लक्ष फक्त) व एका जखमी झालेल्या व्यक्तीस रु.१२,०००/- (रुपये बारा हजार फक्त) अशी एकूण रु.२०,१२,०००/- (रुपये वीस लक्ष बारा हजार फक्त) एवढी मदत अदा करण्यास याद्वारे शासन मंजूरी देण्यात येत आहे.

| अ.क्र. | विभागीय आयुक्त | जिल्हा | मृत व्यक्तीचे नाव | एकूण वितरीत करावयाची रक्कम (रु.लाखात) |
|--------|--------------------------|---------------------|--|---------------------------------------|
| १. | विभागीय आयुक्त, औरंगाबाद | जिल्हाधिकारी, बीड | १) श्री.विष्णु गो.गायकवाड २) श्री.हुसेन गु. शेख ३) श्री.सतिश प्र. चवरे | १२,००,००० |
| २ | विभागीय आयुक्त, नाशिक | जिल्हाधिकारी, धुळे | १) श्रीमती आरस्तोलबाई अमृत पाटील २) श्रीमती सुभद्राबाई पाटील | ८,००,०००/- |
| ३. | विभागीय आयुक्त, अमरावती | जिल्हाधिकारी, अकोला | १) श्री. मंगेश मनोहर चित्रे | १२,०००/- |
| एकूण | | | | २०,१२,०००/- |

२. वरील मृत व्यक्तींच्या वारसदारांना अदा करावयाची रक्कम विभागीय आयुक्त, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कक्ष अधिकारी म-११ यांनी सदर निधी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरीत करावा.

३. याबाबतचा खर्च, “मागणी क्र.सी-५, प्रधान लेखाशीर्ष-२२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२, समाज कल्याण, १०४, वृद्ध, विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण, (००)७०१८ अपघातग्रस्तांना आर्थिक मदत (अनिवार्य) (२२३५ ०३११) ३१, सहाय्यक अनुदाने” या मुख्य लेखाशीर्षाखाली सन २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

४. सदर प्रकरणी खर्चाचे पत्रक विहित कालमर्यादेत न चुकता महसूल व वन विभागास प्राप्त होईल याची संबंधित विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यावी. तसेच प्रचलित नियमानुसार मदतीचे वाटप करण्यात यावे.

५. नियंत्रक अधिकारी यांना असेही कळविण्यात येते की, सदर मदतीची रक्कम विनाविलंब वितरीत करावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही यांची दक्षता घ्यावी. अनुदान वाटपासंबंधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तात्काळ पाठविण्यात यावे. याबाबतचा खर्चाचा मेळ महालेखापाल यांनी नोंदविलेल्या खर्चाशी घेण्यात यावा व महालेखापालाच्या ताळमेळ प्रमाणपत्रासह विनियोजन लेखे शासनाकडे तात्काळ पाठवावेत.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक : २४७/२०२१/व्यय-९, दिनांक ०१.०७.२०२१ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२१०७२६११२१२२७९१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. ह. उमराणीकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विभागीय आयुक्त, औरंगाबाद, अमरावती, नाशिक
- २) जिल्हाधिकारी, बीड, अकोला, धुळे
- ३) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
- ४) महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
- ५) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- ६) संचालक लेखा व कोषागरे, संगणक शाखा, मुंबई,
- ७) कार्यासन अधिकारी (अर्थसंकल्प-१/म-११/पीएसी/पीएसी-१), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, बीड, अकोला, धुळे
- ९) निवडनस्ती (म-३ कार्यासन)